



PDS

Global | Collaborative | Digital | Ethical

PDS/SE/2023-24/306

November 7, 2023

Listing Department National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, C-1 Block G, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai -400 051 Scrip Symbol: PDSL	Corporate Relationship Department BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai- 400001 Scrip Code: 538730
--	---

Re: ISIN - INE111Q01021

Sub: Submission of Clipping of the Newspaper advertisement regarding fixation of record date for the purpose of interim dividend, published in Newspaper(s) under Regulation 47(1)(b) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015

Dear Sir/Madam,

In terms of Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, please find enclosed copies of the Newspaper advertisement regarding fixation of record date for the purpose of interim dividend declared by the Board of Directors at its meeting held on November 1, 2023, published in the following newspapers today, i.e., November 7, 2023:

- i. Business Standard (All India Edition); and
- ii. Mumbai Lakshadeep (Mumbai Edition)

We request you to kindly take the above information on record for the purpose of dissemination to the shareholders.

Thanking you,

Yours faithfully,
for **PDS Limited**
(Erstwhile PDS Multinational Fashions Limited)

Abhishekh Kanoi
Head of Legal & Company Secretary
ICSI Membership No.: F-9530

Encl.: As above

PDS Limited

(Erstwhile PDS Multinational Fashions Limited)

Registered & Corporate Office: Unit No. 971, Solitaire Corporate Park, Andheri Ghatkopar Link Road,
Andheri East, Mumbai 400093, Maharashtra, India. ☎ +91 2241441100

CIN: L18101MH2011PLC388088 🌐 www.pdsLtd.com 📧 info@pdsLtd.com

ASI INDUSTRIES LIMITED

CIN : L14101MH1945PLC256122
 Regd. Office: Marathon Innova, A-Wing, 7th Floor, Off: Ganpatrao Kadam Marg, Lower Parel, Mumbai - 400013, Tel: 022-40896100, Fax: 022-40896199
 Website : www.asigroup.co.in, Email: investors@asigroup.co.in

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30th SEPTEMBER, 2023

Sl. No.	Particulars	(Rs. in Lakhs)			
		Quarter Ended		Year Ended	
		30.09.2023 (Unaudited)	30.09.2023 (Unaudited)	30.09.2023 (Unaudited)	31.03.2023 (Audited)
1	Total income from operations (net)	1788.95	5344.18	1518.36	13760.55
2	Net Profit/(Loss) for the period before tax (after exceptional items)	(158.22)	392.10	(370.94)	2475.63
3	Net Profit/(Loss) from ordinary activities after tax	(164.26)	258.84	(351.41)	1727.51
4	Total Comprehensive Income for the period (Comprising profit of the period (after tax) and other comprehensive income (after tax))	(178.72)	215.37	(347.67)	1693.17
5	Paid-up equity share capital of Rs. 1/- each	900.75	900.75	900.75	900.75
6	Other Equity (Excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet				21249.63
7	Earnings Per Share of Rs. 1/- each (not annualised)				
(a) Basic		(0.18)	0.29	(0.39)	1.92
(b) Diluted		(0.18)	0.29	(0.39)	1.92

Note:
 The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for quarter and half year ended September 30, 2023 filed with the Stock Exchange under Regulation 32 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Unaudited Financial Results are available on the Stock Exchange website of the BSE at www.bseindia.com and on Company's website at www.asigroup.co.in.

By order of the Board
Deepak Jaisi
 Chairman & Managing Director (DIN: 01608698)

Place: Mumbai
 Date: 6th November 2023

INSTITUTE OF ROAD TRANSPORT

Govt. of Tamil Nadu
 Regd. Office- 100 Feet Road, Taramani, Chennai 600113, Tamil Nadu, India
 Itirraman@gmail.com, itrcps@gmail.com

E-Tender for Supply of RT Materials for STUs of Tamil Nadu.

IRT Tender No: 02/RT/CI/RT/2023_2

Date of Issue of Tender: 07.11.2023

The bid shall be submitted online at <https://tenders.gov.in> with supporting documentary evidence as provided in the instruction to bidder in the tender document before 3.00 pm, 12.12.2023. Pre-bid meeting shall be held on 11.11.2023 at 11.00 hrs, IRT, 100 Feet Road, Taramani, Chennai 600113, Tamil Nadu.

DIRECTOR

DIPR/5893/Tender/2023

Infosys Limited

Navigate your next

Infosys Limited

CIN : L85110KA1981PLC013115
 44, Infosys Avenue, Electronics City, Hosur Road, Bengaluru - 560 100
 Phone: 91 80 2852 0261, Fax: 91 80 2852 0362
 investors@infosys.com, www.infosys.com

NOTICE OF LOSS OF SHARE CERTIFICATES

Notice is hereby given that the following share certificate(s) issued by the Company are stated to have been lost or misplaced and the registered share holder(s) thereof have applied for issue of duplicate share certificate(s).

Notice is hereby given that the company will proceed to issue letter of confirmation in lieu of duplicate share certificate(s) unless a valid objection is received by the company within 15 days from the date of publication of this notice. No claims will be entertained by the company with respect to the original share certificate(s) subsequent to the issue of duplicates thereof.

PDS

PDS Limited (Etwish/ PDS Multinational Factors Limited)
 CIN: L1810MH2011PLC38888
 Regd. Office: Unit No. 371, Saitani Corporate Park, Andheri - Chhatrapati
 Link Road, Andheri (East), Mumbai - 400023, Maharashtra, India.
 E-mail: investors@pds.com | Website: www.pds.com | Tel: +91 224144100

NOTICE

NOTICE is hereby given that pursuant to the provisions of the Companies Act, 2013 read with applicable rules and Regulations thereunder and applicable Regulations of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, November 15, 2023 has been fixed as the Record date for ascertaining the entitlement of Shareholders for payment of an Interim Dividend of ₹ 1.00/- per share (i.e. 80% of the face value of the equity share, declared by the Board of Directors on November 1, 2023.

The Interim Dividend will be paid to the Shareholders whose names appear in the Register of Members as on the Record date, i.e., November 15, 2023.

Pursuant to the Finance Act, 2020, the Company is required to deduct tax at source from dividend paid to Shareholders at the prescribed rates. Any eligible shareholder, who wishes to avail the benefit of non-deduction of tax at source is requested to submit the following documents on or before 5:00 pm (IST) Wednesday, November 15, 2023 at <https://intlims.com/infomsg/sgnform/sgnform.jsp> (i.e. 15th Nov 2023).

Resident Individual Shareholder with PAN Yearly declaration in Form 15G/15H

Members not having PAN / valid PAN

- No Permanent Establishment and Beneficial Ownership Declaration
- Tax Residency Certificate
- Form 10F
- Any other document which may be required to avail the tax treaty benefits.

The notice is also available on the website of the Company at www.pds.com and the website of the Stock Exchanges where the Company's shares are listed, i.e., BSE Limited (www.bseindia.com) and the National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com).

By Order of the Board of Directors
PDS Limited
 (Etwish/ PDS Multinational Factors Limited)
 Sd/-
Abhishek Kanojia
 Head of Legal & Company Secretary
 Membership No.: F-830

Date: November 6, 2023
 Place: Mumbai

Mahua Bharatpur Expressways Limited

Regd. Office: B-37E, Upper Ground Floor, Nirman Vihar, New Delhi-110092
 CIN: L40520DL2009PLC239746

Statement of Unaudited Financial Results for the Quarter/Six Months Ended September 30, 2023 (Amounts in Lacs)

Sl. No.	Particulars	For the quarter/Six months ended September 30, 2023					
		For the quarter ended		For the six months ended		For the six months ended	
		September 30, 2023 (Unaudited)	September 30, 2022 (Unaudited)	September 30, 2023 (Unaudited)	September 30, 2022 (Unaudited)	September 30, 2023 (Unaudited)	March 31, 2023 (Unaudited)
1	Total Income from Operations	2771.11	2438.49	5388.28	4875.83	10328.28	10328.28
2	Net Profit / (Loss) for the period/year (Before Tax, Exceptional and / or Extraordinary Items)	390.21	585.17	1026.84	998.80	2230.29	2230.29
3	Net Profit / (Loss) for the period/year Before Tax (after Exceptional and / or Extraordinary Items)	390.21	585.17	1026.84	998.80	2230.29	2230.29
4	Net Profit / (Loss) for the period/year after tax (after Exceptional and / or Extraordinary Items)	406.78	576.78	1043.42	995.30	2242.24	2242.24
5	Total Comprehensive Income for the period/year (Comprising profit/(Loss) for the period/year (after tax) and other Comprehensive Income (after tax))	406.78	579.02	1039.00	996.12	2253.28	2253.28
6	Paid-up equity share capital (Face value of Rs. 10 each)	9,936.00	9,936.00	9,936.00	9,936.00	9,936.00	9,936.00
7	Other equity (Reserves excluding revaluation reserves)	(10,754.18)	(13,052.08)	(10,754.18)	(13,052.08)	(11,795.19)	(11,795.19)
8	Net worth	(918.18)	(3,117.08)	(918.18)	(3,117.08)	(1,859.19)	(1,859.19)
9	Paid up debt capital / Outstanding debt	22,479.35	22,994.30	22,479.35	22,994.30	22,311.13	22,311.13
10	Outstanding Redeemable Preference Shares	-	-	-	-	-	-
11	Debt / Equity Ratio	(27.47)	(7.38)	(27.47)	(7.38)	(12.01)	(12.01)
12	Earnings per share (EPS) (Face value of Rs. 10/- each) (For Continuing and discontinued operations)	0.41	0.58	1.05	1.00	2.26	2.26
13	Capital Redemption Reserve	0.41	0.58	1.05	1.00	2.26	2.26
14	Debiture redemption reserve (Refer note 2)	-	-	-	-	-	-
15	Debt Service Coverage Ratio	1.19	1.16	1.69	1.52	1.66	1.66
16	Interest Service Coverage Ratio	2.65	2.56	2.73	2.45	2.65	2.65

Notes:
 1. The above unaudited financial results for the quarter and six months period ended September 30, 2023 have been reviewed and approved by the Board of Directors in their meeting held on November 06, 2023. The statutory auditors of the Company have carried out limited review of the unaudited financial results.
 2. In the absence of distribution of profits, the Company has not created Debenture Redemption Reserve (DRR). However, the Company is regular in redeeming debentures matured during the period.
 3. Information as required by Regulation 52(4) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as to the corporate actions attached, the pertinent disclosures have been made to the BSE Limited and can be accessed in <https://www.bseindia.com>.
 4. The above is an extract of the detailed format of quarterly/six months financial results filed with the BSE Limited under Regulation 32 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the half yearly financial results are available on the website of the BSE Limited and on the company website: <https://mbel.com/infomsg/sgnform/sgnform.jsp>.

For and on behalf of Board of Directors
Mahua Bharatpur Expressways Limited
 Sd/-
Mridul Gupta
 Director
 DIN: 09718498

Place: Noida
 Date: November 06, 2023

DINUMATI CHIMANLAL TRIVEDI (Deceased)

(Claimant - KOKILA CHIMANLAL TRIVEDI)

Folio No. IITL100528

Certificate No.	Distinctive Nos.		No. of Shares
	From	To	
654159	583042040	583042064	25
1000073	1149248346	1149248370	25

Any person who has/have a claim in respect of the said certificate(s) should lodge his/her claim with all supporting documents with the company at its registered office. If no valid and legitimate claim is received within 15 days from the date of publication of this notice, the company will proceed to issue Letter of Confirmation in lieu of duplicate share certificate(s) to the person listed above and no further claim would be entertained from any other person(s).

Registered Office:
 Electronics City, Hosur Road, Bengaluru - 560 100
 November 6, 2023
 Bengaluru, India

For Infosys Limited
 Sd/-
A.G.S. Manikanta
 Company Secretary

ORISSA BENGAL CARRIER LTD.

CIN: L63900CT1994PLC008732
 Registered Office: Jwan Bina Marg, Pandri Raipur (C.G.) 492001
 Corporate Office: A-1, Third Floor, CG E-Complex, Opposite Mandi Gate, Pandri, Raipur (C.G.) 492001
 Website: www.obclimited.com, Email: csg@obclimited.com | Tel: +91-771 2281231 | 0771-4054518

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF-YEAR ENDED SEPTEMBER 30, 2023 (Rs. in Lakhs, except EPS)

Sl. No.	Particulars	STANDALONE					
		Quarter Ended		Half Year Ended		Year Ended	
		30.09.2023 (Unaudited)	30.06.2023 (Unaudited)	30.09.2023 (Unaudited)	30.06.2023 (Unaudited)	30.09.2023 (Unaudited)	31.03.2023 (Audited)
1	Total Income from Operations	9086.39	7868.24	10320.27	16564.63	19431.06	36851.73
2	Net Profit / (Loss) for the period (before tax, exceptional items and for extraordinary items)	269.59	266.99	433.54	536.58	848.49	500.36
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional items and for extraordinary items)	269.59	266.99	433.54	536.58	848.49	500.36
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional items and for extraordinary items)	194.69	206.56	324.31	401.25	637.30	366.92
5	Total comprehensive income for the period (comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax))	220.19	229.15	324.31	449.34	637.30	370.17
6	Paid-up Equity Share Capital (Face value of Rs. 10 each)	-	-	-	-	-	2108.29
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	-	-	-	-	-	6463.09
8	Earnings per share (Face value of Rs. 10 each)	1.04	1.09	1.54	2.13	3.02	1.76
(i) Basic (Rs.)		1.04	1.09	1.54	2.13	3.02	1.76
(ii) Diluted (Rs.)		1.04	1.09	1.54	2.13	3.02	1.76

Note: (The above is an extract of the detailed format of the Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 32 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the websites of the Stock Exchanges viz. BSE at www.bseindia.com & NSE at www.nseindia.com & on the website of the Company at www.obclimited.com.

For Orissa Bengal Carrier Ltd.
 Sd/-
Ravi Agrawal
 Managing Director, DIN: 01392652

Date: 07.11.2023
 Place: Raipur

GOVERNMENT OF TAMIL NADU FINANCE DEPARTMENT, CHENNAI-9

Dated: November 06, 2023

PROMISS COMMUNIQUE

It is notified for general information that the outstanding balance of 9.38% Tamil Nadu SDL, 2023 issued in terms of the Government of Tamil Nadu, Finance Department, Notification No.2591/JW&M/2013, dated November 29, 2013 will be repaid at par on December 04, 2023 with interest due to and including December 03, 2023. In the event of a holiday being declared on the aforesaid date by any State Government under the Negotiable Instruments Act, 1881, the loan will be repaid by the paying offices in that State on the previous working day. No interest will accrue on the loan from and after December 04, 2023.

2. As per sub-regulation 2(42) and 2(43) of Government Securities Regulations, 2007 payment of maturity proceeds to the registered holder of Government Security held in the form of Subsidiary General Ledger or Constituent Subsidiary General Ledger account or Stock Certificate shall be made by a pay order incorporating the relevant particulars of his bank account or credit to the account of the holder in any bank having facility of receipt of funds through electronic means. For the purpose of making payment in respect of the securities, the original documents or the subsequent holders of such Government Securities, as the case may be, shall submit to the Bank or Treasury and Sub-Treasury or branch of State Bank of India, where they are encased / registered for payment of interest, as the case may be, the relevant particulars of their bank account.

3. However, in the absence of relevant particulars of bank account/mandate for receipt of funds through electronic means, to facilitate repayment on the due date, holders of 9.38% Tamil Nadu SDL, 2023, should tender their securities at the Public Debt Office, 20 days in advance to the Certifying Officer for tendered for repayment, duly discharged on the reverse thereof as under-

"Received the Principal due on the Certificate"

4. It should be particularly noted that at places where the treasury work is done by a branch of the State Bank of India, the securities, if they are in the form of Stock Certificate, should be tendered at the branch of the bank concerned and not at the Treasury or Sub-Treasury.

5. Holders who wish to receive payment at places other than those where the securities have been encased for payment should send them duly discharged to the Public Debt Office concerned by Registered and Insured Post. The Public Debt Office will make payment by issuing a draft payable at any Treasury/Sub-Treasury or branch of State Bank of India conducting Government Treasury work in the State of Tamil Nadu.

T. Jadhavachandran
 Principal Secretary to Government,
 Finance Department, Chennai-9.

DIPR/1283/DISPLAV/2023

SECUREKLOUD TECHNOLOGIES LIMITED

Regd. Off: No 37 & 38, ASV Ramana Towers, 5th Floor, Venkat Narayana Road, T. Nagar, Chennai 600 017 | Ph: 044 66028000 | Email: cs@securecloud.com | Website: www.securecloud.com
 CIN: L72300TN1952PLC101852

Extract of the Statement of Un-audited Financial Results for the quarter and half year ended September 30, 2023

Sl. No.	Particulars	Standalone					
		3 Months Ended		6 Months Ended		Year ended	
		30-Sep-23 (Unaudited)	30-Jun-23 (Unaudited)	30-Sep-23 (Unaudited)	30-Jun-23 (Unaudited)	30-Sep-23 (Unaudited)	31-Mar-23 (Audited)
1	Total Income	1,373.71	1,567.47	1,575.75	2,941.16	3,062.16	6,107.39
2	Net Profit/(Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary Items)	147.41	241.08	(1.38)	388.49	64.28	(272.37)
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	147.41	241.08	(1.38)	388.49	64.28	(272.37)
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	118.47	199.21	(13.69)	317.88	26.39	(273.31)
5	Total Comprehensive Income for the period (comprising profit/(loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax))	135.82	190.27	(2.31)	326.09	37.71	(267.88)
6	Equity Share Capital (Face value of INR 5/- each)	1,670.53	1,670.53	1,670.53	1,670.53	1,670.53	1,670.53
7	Reserves (Including Revaluation Reserve)	-	-	-	-	-	9,033.54
8	Earnings per share (Face value of INR 5/- each) not annualised						
(i) Basic (INR)		0.35	0.60	(0.04)	0.95	0.08	(0.82)
(ii) Diluted (INR)		0.35	0.60	(0.04)	0.95	0.08	(0.82)

Note:
 1. The above financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on November 06, 2023. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 32 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Stock Exchanges viz. www.bseindia.com and www.nseindia.com and the Company website: www.securecloud.com.
 2. The impact on net profit / loss, total comprehensive income or any other relevant financial items (due to charge) in accounting policies shall be disclosed to the extent of a footnote.
 3. Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules / AS Rules, whichever is applicable.

For SecureCloud Technologies Limited
Thyagaraj R
 Whole-time Director and Chief Financial Officer
 DIN: 09942226

Place: Chennai
 Date: 06-11-2023

ANDHRA PRADESH EXPRESSWAY LIMITED

Regd. Office: B-37E, Upper Ground Floor, Nirman Vihar, New Delhi-110092
 CIN: L63900CT1994PLC008732

Statement of Unaudited Financial Results for the Quarter/Six Months Ended September 30, 2023 (Amounts in Lacs)

Sl. No.	Particulars	For the quarter/Six months ended September 30, 2023					
		For the quarter ended		For the six months ended		For the year ended	
		September 30, 2023 (Unaudited)					

